

July 02, 2020

To,

The Compliance Department,

BSE Limited

P. J. Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400 001

Scrip Code – 522295

The Compliance Department

National Stock Exchange of India Limited,

Exchange Plaza, C-1, Block G,

Bandra Kurla Complex,

Bandra (E), Mumbai – 400 051

Symbol - CONTROLPR

Dear Sir/Madam,

<u>Sub: Submission under Regulation 47(1) (a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, we enclosed herewith extract of newspaper copy of Postal Ballot Result, published in Business Standard (English) and Navshakti (Marathi) on July 02, 2020.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Control Print Limited

Keenashab

Reena Shah

Company Secretary & Compliance Officer

XX The Karnataka Bank Ltd.

(Regd. & Head Office, Mahaveera Circle, Kankanady, Mangaluru - 575 002) CIN: L85110KA1924PLC001128

NOTICE

Pursuant to Regulation 47(1)(a) of SEBI LODR Regulations, 2015, notice is hereby given that a meeting of Board of Directors of the Bank is scheduled to be held on 10.07.2020, to consider, inter-alia, the unaudited financial results for the quarter ended 30.06.2020.

This notice is also available on the website of the Bank www.karnatakabank.com and also on the websites of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com.

Place: Mangaluru Date: 01.07.2020 For The Karnataka Bank Ltd. Prasanna Patil Company Secretary



Laurus Labs Limited Registered Office: Plot No.21, Jawaharlal Nehru Pharma City, Parawada, Visakhapatnam – 531021, Andhra Pradesh Corporate Office: 2nd Floor, Serene Chambers, Road No.7, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana Phone: +91 40 3980 4333; Fax: +91 40 3980 4320, Email: secretarial@lauruslabs.com; Website: www.lauruslabs.com CIN: L24239AP2005PLC047518

ADDENDUM TO THE NOTICE FOR THE 15TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

The Members are hereby informed that the Company had issued the NOTICE of the Fifteenth Annual General Meeting "AGM" or "Meeting") of the Members of M/s. Laurus Labs Limited ("The Company") to be held on Thursday, July 09, 2020 at 03.00 PM (IST) through video conferencing (VC) facility on June 14, 2020, in compliance with the statutory requirements.

Subsequent to the issuance of AGM Notice, Mr. Narendra Ostawal, Non-Executive Director of the Company (whose reappointment proposal is in Item No. 5 of the AGM Notice) has tendered his resignation and ceased to be the Director of the Company with effect from July 01, 2020. Accordingly, the Board took note of his resignation and approved for withdrawal of Item No. 5 contained in the AGM Notice pertaining to the re-appointment of Mr. Narendra Ostawal as a Director.

Hence, the Company hereby withdraw the Item No. 5 of the AGM Notice as an Addendum to the AGM Notice dated April 30, 2020. The Addendum to the Notice forms an integral part of the Notice of AGM dated April 30, 2020, circulated to the shareholders of the Company.

The remote e-voting/e-voting during the AGM. will not arise for Item No. 5 of the AGM Notice.

Therefore, all the concerned shareholders, stock exchanges, depositories, Registrar and Transfer Agent, other authorities and all other stakeholders are requested to take note of the same.

By Order of the Board For Laurus Labs Limited Sd/-

Place : Hyderabad Date: 01.07.2020

W

G. Venkateswar Reddy Company Secretary & **Compliance Officer**



CONTROL PRINT LIMITED
CIN: L22219MH1991PLC059800 Regd. Office : C-106, Hind Saurashtra Industrial Estate Andheri-Kurla Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai 400 059. Phone No. 022-28599065/66938900 E-mail: companysecretary@controlprint.com

RESULT OF POSTAL BALLOT & ELECTRONIC VOTING

ursuant to the provisions of Section 108 read with 110 of the Companies Act, 2013 and Rule 22 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 read with MCA General Circular No. 14/2020 dated April 08, 2020 read with MCA General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 read along with applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, approval of the Members of the Company sought vide notice of postal ballot dated May 20, 2020, by voting through electronic means only (i.e. emote e-voting)

he material information with respect to the process of E-voting is as under Date of dispatch of Postal Ballot Notice May 29, 2020 crutinizer of postal ballot and e-voting process **Practicing Company Secretary** ostal Ballot and E-voting period June 01, 2020 to June 30, 2020 Date of declaration of results of e-voting July 01, 2020

being the date for determining the voting rights of the Members)

Total Number of Members on the cut-off date

The result of voting off the resolution is as under.						
Particulars of		E-voting				
Resolutions	No. of Votes	No. of Votes	No. of Votes	% of Votes	% of Votes	
Resolutions	polled	in favour	against	favour	against	
Alteration of	10220470	10220346	124	99.99	0.01	
Memorandum of						
Association (MOA) of						
the Company						

Based on the report of the Scrutinizer, the resolution set out in the Postal Ballot Notice has een duly approved by the Members with requisite majority.

he Postal Ballot results along with the Scrutinizer's Report will be hosted on the website o ne Company at www.controlprint.com as well as on the website of Central Depositor Services Limited (CDSL) at www.evotingindia.com and also communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.

For Control Print Limite

Basant Kabr Chairman & Managing Director

ramco RAMCO SYSTEMS LIMITED

Place : Mumbai

Dated : July 01, 2020.

CIN: L72300TN1997PLC037550

Regd Office: 47, PSK Nagar, Rajapalayam - 626 108.

rp. Office: 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 11:

Tei: +91 44 2235 4510 / 6653 4000, Fax: +91 44 2235 2804

E-mail:investorcomplaints@ramco.com

Website: www.ramco.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, the 08th August, 2020 at Chennai to consider and approve amongs others, the Unaudited Financial Results (both standalone & consolidated) for the arter ended 30th June, 2020.

The Notice is also available on the Company's ebsite at www.ramco.com and also on the rebsite of the Stock Exchanges where shares of the Company are listed viz. BSE Ltd.,- www.bseindia.com and Nationa Stock Exchange of India Limited

For RAMCO SYSTEMS LIMITED

VIJAYA RAGHAVAN N E Date: 30.06.2020 COMPANY SECRETARY

W.S. INDUSTRIES (INDIA) LIMITED CIN: L29142TN1961PLC004568 Registered Office: 108, Mount Poonamallee Road, Porur, Chennai - 600 116

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED 31ST MARCH 2020 (under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015)

		HALF YE	AR ENDED	YEAR ENDED
S.	Particulars	31st	31st	31st
No.		March 2020	March 2019	March 2019
		Audited	Audited	Audited
1.	Total income from operations (net)	20.79	3.45	966.73
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional/Extraordinary			
	items)	(8.20)**	782.79	(571.35)
3.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, after Exceptional/			
	Extraordinary items)	(5231.31)**@#	(4351.35)	(22459.97)
4.	Net Profit / (Loss) for the period (after Tax, after Exceptional/			
	Extraordinary items)	(5231.31)**@#	(4306.13)	(22414.75)
5.	Total Comprehensive income for the period {Profit/(Loss) for the			
	period (after Tax) and other Comprehensive income (after Tax)}	(5231.31)**@#	(4306.13)	(22414.75)
6.	Paid up Equity Share Capital	2626.06	2626.06	2626.06
7.	Reserves(excluding Revaluation Reserve) as per Balance Sheet of the			
	previous accounting year			(7950.24)
8.	Networth	(7226.87)	(1167.27)	(1167.27)
9.	Paid up Debt Capital	200.00	200.00	200.00
10.	Outstanding redeemable Preference Shares	1275.00	1275.00	1275.00
11.	Debt Equity Ratio	(0.03)	(0.17)	(0.17)
12.	Earnings Per Share (for continuing and discontinuing operations)			
	(of ₹ 10/- each)			
	a) Basic	(20.08)	(16.63)	(85.83)
	b) Diluted	(20.08)	(16.63)	(85.83)
13.	Capital Redemption Reserve	1761.55	1761.55	1761.55
14.	Debenture Redemption Reserve	-	-	-
15.	Debt Service Coverage Ratio	* *	* *	* *
16.	Interest Service Coverage Ratio	* *	* *	* *

1. The above is an extract of the detailed format of Half Year and Year Ended 31st March 2020 audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015, The full format of the audited Financial Results for the Half Year and Year Ended 31st March 2020 are available on the Stock Exchange Websites. (www.bseindia.com) and on the Company's website (www.wsindustries.in/KYC)

2. The above results were reviewed by the Audit Committee, approved and taken on record by the Board at its meeting held or 30th June 2020, in terms of Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015.

3. The Company adopted Indian Accounting Standards (Ind AS) from the financial year beginning on 1st April 2017 and this financial results for the Half Year and year ended 31st March 2020 is prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in IND AS prescribed under Section 133 of the companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and in terms of SEBI Circular No.CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July 2016.

4. The status of production and related activities remains unchanged as reported for the previous half year.

5. ** The Interest treatment for the facilities availed from the banks/financial institutions remains unchanged as reported for the

6. The Company has identified its Chennai Insulator Division (12 months) and Vizag Insulator Division (wef 01.10.2019 for 6 months) under Ind AS 105 and accordingly adjustments are shown separately in the statement of profit and loss. Hence previous period figures are not comparable

7. The Company has partially complied with the terms of the settlement agreements executed with the secured lenders as highlighted in the annual report for the financial year ending 31st March 2019 but the company has been unable to complete the full and final settlement due in February 2019. Pursuant to the same, the Company has received latest claim letter in Jan 2020 claiming repayment of contractual dues as follows:

(i) ₹ 427.41 cr., from Edelweiss Asset Reconstruction Company Limited (in its capacity as Trustee of EARC SAF 1 Trust, EARC Trust SC 168, EARC Trust SC 209) as on Dec. 31, 2019,

(ii) ₹ 84.09 cr., from IDBI Trusteeship Service Limited (as a debenture trustee on behalf of debenture holders) as on Dec. 31, 2019 and (iii) ₹ 133.67 cr., from Allium Finance Private Limited as on Dec 31, 2019.

The claim amounts include interest up to the said period and other charges as provided for under the respective financindocuments entered into by the company. The Company is in discussions with the secured lenders for its resolution

8. @ As required under Ind AS 36 Impairment amounting to ₹ 4570 Lakhs has been provided in the books of Vizag Insulato Division (considered as discontinued operations w.e.f. 01.10.2019) with reference to Land on unexpired Lease period (as on 31st March 2020), Buildings on Card Rate and other fixed assets on the respective WDV basis. The provision made at the end of the 3rd quarter of the current year stands reversed.

9. The company has subscribed to 50000 Equity Shares of ₹ 10/- each fully paid up in its subsidiary, viz., WS Insulators Private

Limited, incorporated on 14th November 2019. 10. # Pursuant to approval of Shareholders through Postal Ballot Notice dated 26th April 2019 and the result dated 8th June 2019, sale of 50100 equity shares of Rs.10/- each for ₹ 5.01 Lakhs held by the company in its erstwhile subsidiary W.S. T&D Limited was completed. The earlier provision of Fair Value Loss of ₹ 5.01 Lakhs stands reversed.

11. The Company has considered Electro-porcelain products and Turnkey Projects business segment as the primary segment for

12. Inventories comprising of Raw Materials, Work-in-progress, Finished Goods and Stores and Spares to the extent of ₹ 41.19 Lakhs in Chennai division. ₹ 73.17 Lakhs in Visakhapatnam division and Capital Work in Progress to the extent of ₹ 70.37 Lakhs in Visakhapatnam division have been fully written off at the end of the 3rd quarter of the current year because of "Discontinue" Operations"

performance during the current period, but has impacted the functioning with shutdown of office. Due to this, the efforts of the Company on the resolution plan is getting delayed. The Company will be able to get a better clarity only after the lockdown is lifted and reasonable normalcy is restored. 14. The figures for the Half Year ended 31st March 2020 are the balancing figures between the audited figures in respect of ful

13. The lockdown and restriction of activities due to Covid-19 does not have any significant impact in the Company's overall

financial year and the published year to date figures upto the First Half year of the financial year.

15. Figures have been regrouped/reclassified wherever necessary, to conform to this year's classifications

Chennai for W.S. Industries (India) Limited 30th June, 2020



National Stock Exchange of India Ltd. 'Exchange Plaza', Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400 051

NOTICE

Notice is hereby given that the following trading members of the

National Stock Exchange of India Ltd. (Exchange) have requested for the surrender of their trading membership of the Exchange:				
Sl. No.	Name of the Trading Member	SEBI Regn. No.	Last Date for filing complaints	
1.	DILIP C. BAGRI	INZ000230417	September 2, 2020	
2.	HI-GROWTH CORPORATE SERVICES PVT. LTD.	INZ000286534	September 2, 2020	

The constituents of the above-mentioned trading members are hereby advised to lodge immediately complaints, if any, against the above mentioned trading members on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned trading members and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned trading members or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above mentioned trading members will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange / NCL. The complaints can be filed online at https://www.nseindia.com/invest/file-a-complaint-online an E-complaint. Alternatively, the complaint forms can be downloaded from https://www.nseindia.com/invest/ download-complaint-form-for-offline-registration or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

For National Stock Exchange of India Ltd.

Place: Mumbai Date: July 2, 2020 Vice President Regulatory

Nifty50

Asset Cover ratio:

(previously known as Lambda Content India Private Limited)
Reg Office: R S No. 4/5 & 4/6, Gothi Industrial Estate,
Kurumbapet Puducherry, Pondicherry PY- 605009
CIN: 193000PY2017PTC008168
Email: e.arasan@spi-global.com, Telephone: 0413-2297600
STATEMENT OF STANDALONE AUDITED RESULTS FOR THE YEAR ENDED 31st March, 2020

SPI TECHNOLOGIES INDIA PRIVATE LIMITED

[Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (LODR) Regulations, 2015]
I. Particulars Year ended Year ended Year ended, March 31, 2019 (Audited) (INR in Millions) 4888.69 Year ended March 31,2020 (Audited) (INR in Millions) Total Income from Operations
Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax (395.22) (336.11) (734.06) (336.11) (734.06) (336.11) (after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve)
Net worth et worth aid up Debt Capital / Outstanding Debt utstanding Redeemable Preference Shares Outstanding Redeemable Preference Shares
Debt Equity Ratio
Earnings Per Share (of Rs100/- each)
(for continuing and discontinued operations)
(Not annualised)-33.56 (Not annualised)1. Basic:
2. Diluted:
Capital Redemption Reserve
Debenture Redemption Reserve
Debt Service Coverage Ratio
Interest Service Coverage Ratio

The above is an extract of the detailed format of yearly financial results for the year ended on March 31, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results for the year ended on March 31, 2020 is available on the website of the Stock Exchange, BSE (www.bseindia.com). For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange, BSE (www.bseindia.com) Credit rating of the company is CARE BBB-stable (Triple B Minus, Outlook Stable) as per rating certification dated 1st April, 2020 issued by CARE.

Year ended March 31, 2020

Previous due date for the payment of interest was December 27, 2019. The payment on the due date was duly made (The original due date was December 31, 2019 but was paid early as not the torque of the interest.) as per the terms of the issue).

as per the terms of the issue). Next due date for the payment of interest on non-convertible debentures is June 30, 2020 and payment of principal is June 30, 2020. The above audited financial result was approved by the board of directors at their meeting held on 30th June, 2020 (the due date of approving the financials was extended to June 30, 2020 as per SEBI circular dated March 23, 2020).

STATEMENT OF ASSETS AND LIABILITIES

or dated march 23, 2020).

For SPI Technologies India Private Limited (previously known as Lambda Content India Private Limited).

Ezhil Arasan Kuppusam Directo DIN: 0186931

As at 31-Mar-20 | As at 31-Mar-10

(₹ in lakhs

JIRLON LIMITED (CIN 17120MH1958PLC011045)

Registered Office: Pahadi Village, off the Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063. Tele No.: + 91 (022) 4028 1919/ 2685 2257/58/59 Fax No.: + 91 (022) 4028 1940 Email: info@nirlonltd.com, Website: www.nirlonltd.com

_		Quarter ended Year ended			ended	
Sr. No.	Particulars	31-Mar-20	31-Dec-19	31-Mar-19	31-Mar-20	31-Mar-19
NU.		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Income:					
	(a) Revenue from operations	8,219.89	7,660.34	7,694.86	31,000.06	29,866.50
	(b) Other income	27.89	24.09	23.10	99.23	130.48
	Total income	8,247.78	7,684.43	7,717.96	31,099.29	29,996.98
2	Expenses:					
	(a) Employee benefits expense	154.37	130.67	81.19	530.44	473.08
	(b) Finance costs (Refer Note 3)	494.77	599.16	1,762.54	3,212.71	6,971.66
	(c) Depreciation and amortisation expense	1,362.55	1,328.47	1,476.74	5,325.00	5,888.41
	(d) Property management expenses	988.75	825.14	1,081.36	3,241.62	3,256.25
	(e) Other expenses	1,169.09	1,009.76	1,061.09	4,140.44	3,527.81
	Total expenses	4,169.53	3,893.20	5,462.92	16,450.21	20,117.21
3	Profit before tax (1-2)	4,078.25	3,791.23	2,255.04	14,649.08	9,879.77
4	Tax expense					
	- Current tax	765.78	715.91	555.79	2,773.24	2,396.88
	- Deferred tax (including Minimum					
	Alternate Tax) (Refer Note 4)	376.18	348.20	221.22	628.69	1,115.10
	- Tax in respect of earlier years	-	-	-	299.58	-
	Profit after tax (3-4)	2,936.29	2,727.12	1,478.03	10,947.57	6,367.79
6	Other comprehensive income /					
	(expense)					
	Items that will not be reclassified to profit				44.4-	
_	and loss (net of tax)	(1.15)	-	0.71	(1.15)	0.71
7	Total comprehensive income for the					
_	period (5+6)	2,935.14	2,727.12	1,478.74	10,946.42	6,368.50
8	Paid-up equity share capital	0.044.00	0 044 00	0 044 00	0.044.00	0.044.00
_	(Face value of ₹ 10/- per share)	9,011.80	9,011.80	9,011.80	9,011.80	9,011.80
9					36,367.31	26,234.39
10						
	(not annualised)	0.00	0.00	4.04	10.45	7.07
	(a) Basic (₹)	3.26	3.03	1.64	12.15	7.07
	(b) Diluted (₹)	3.26	3.03	1.64	12.15	7.07
	See accompanying notes to the financial					

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2020

AUDITED STATEMENT OF CASH FLOWS FOR THE TEAM	ENDED MARC	(INR in lakhs)
Particulars	Year ended March 31, 2020	Year ended March 31, 2019
Cash Flow from operating activities :	-	
Profit before income tax	14,649.08	9,879.77
Adjustments for :	,	,
Depreciation and amortisation expense	5,325.00	5,888.41
Amortisation of Marketing fees	1,000.53	665.83
Loss / (Gain) on assets sold / discarded	72.66	24.79
Finance Cost (Net of Capitalisation)	3,212,71	6.971.66
Interest Income	(92.23)	(118.16)
Foreign Exchange/(Gain)	137.66	-
Sundry balances written off / (back)	-	34.01
((((((((((((((((((((24,305.41	23,346.31
Working Capital Adjustments :	,	-,
(Increase) / Decrease in assets :		
Trade receivables	(155.06)	19.33
Other current financial asset	(6.78)	21.57
Other non current financial asset	-	7.41
Other current asset	(232.31)	99.48
Other non current asset	929.31	1,088.96
Loans	(1.18)	-
Increase / (Decrease) in liabilities :	\	
Trade payables	91.67	(102.68)
Other current financial liabilities	(306.70)	(248.36)
Other non current financial liabilities	5,675.42	969.35
Other current liabilities	232.53	93.03
Other non current liabilities	3,389.98	(206.53)
Provisions	10.71	4.26
Net Cash Flow from / (used) in operations	33,933.00	25,092.13
Income taxes paid	(2,841.82)	(2,694.06)
Net Cash Flow from / (used) in operating activities	31,091.18	22,398.07
Cash flows from investing activities		
Purchase of property, plant and equipment & investment property		
including capital work in progress	(32,748.08)	(40,538.52)
Proceeds from sale of property, plant and equipment & investment property	124.16	9.45
Interest received	92.23	118.16
Fixed deposits (placed)/matured with a bank	-	(70.52)
Other bank balances	-	(4.48)
Net cash outflow from investing activities	(32,531.69)	(40,485.91)
Cash flows from financing activities		
Proceeds from Current Borrowings	5,175.05	-
Repayment of Short Term Borrowings	(2,752.94)	-
Proceeds from Non Current Borrowings	11,000.00	24,252.50
Interest and Other Borrowings Cost including interest capitalized	(10,401.68)	(8,669.44)
Dividends paid to Company's shareholders	(675.88)	(675.88)
Dividend Distribution Tax	(137.62)	(137.62)
Net cash inflow (outflow) from financing activities	2,206.93	14,769.56
Net increase (decrease) in cash and cash equivalents	766.42	(3,318.28)
Cash and cash equivalents as at April 1 (Opening Balance)	393.36	3,711.64
Cash and cash equivalents as at March 31(Closing Balance)	1,159.78	393.36
Reconciliation of cash and cash equivalents as per the cash flow st	tatement	
Cash and cash equivalents as per above comprise of the following		

Particulars

Bank Deposits (Deposits with original maturity of less than 3 months)

Balances with banks in current accounts

Total cash and cash equivalents

Cash on hand

Book Overdraft

As at

1.157.15

2.63

1,159.78

As at

265.55

150.00

(22.19)

393.36

March 31, 2020 March 31, 2019

	Particulars	As at 31-Mar-20	As at 31-Mar-19
9	Faiticulais	Audited	Audited
1	ASSETS		
1	Non-current assets		
,	Property, plant and equipments	47.34	50.68
:	Capital work-in-progress	94,821.36	55,933.11
-	Investment properties	74,069.75	79,093.17
4	Intangible assets	0.00	1.83
-	Financial assets		
	(i) Loans	220.25	219.08
4	(iii) Other financial assets	115.00	115.00
3	Non-current tax assets (net)	438.77	369.58
4	Other non-current assets	5,623.71	7,637.76
	Total non-current assets	175,336.18	143,420.21
4	Current assets	,	,
,	Financial assets		
1	(i) Trade receivables	392.33	237.27
3	(ii) Cash and cash equivalents	1,159.78	415.55
1	(iii) Bank balances other than (ii) above	105.23	88.73
)	(iv) Other financial assets	186.03	178.90
	Other current assets	1,615.87	1,383.56
	Total current assets	3,459.24	2,304.01
	Total assets	178,795.42	145,724.22
1	EQUITY AND LIABILITIES		
ı	Equity		
٦	Equity share capital	9,011.80	9,011.80
١	Other equity	36,367.31	26,234.39
٦	Total equity	45,379.11	35,246.19
)	LIABILITIES		
)	Non-current liabilities		
1	Financial liabilities		
	(i) Borrowings	96,339.07	85,339.07
7	(ii) Other financial liabilities	14,626.42	8,951.00
,	Provisions	44.50	40.40
1	Deferred tax liabilities (net) (Refer Note 4)	5,867.02	4,932.35
=	Other non current liabilities	5,217.29	1,827.31
	Total non-current liabilities	122,094.30	101,090.13
3)	Current liabilities		
	Financial liabilities		
	(i) Borrowings	2,559.77	-
1	(i) Trade payables		
	(a) Total outstanding dues of micro enterprises and small		
1	enterprises	38.58	2.45
1	(b) Total outstanding dues of trade payable other than micro		
1	enterprises and small enterprises	825.87	770.34
Н	(ii) Other financial liabilities	6,135.99	7,074.20
	Other current liabilities	1,739.47	1,516.77
Η	Provisions	14.54	9.55
+	Current tax liabilities (net)	7.79	14.59
4	Total current liabilities	11,322.01	9,387.90
+	Total liabilities	133,416.31	110,478.03
+	Total equity and liabilities	178,795.42	145,724.22
4	See accompanying notes to the financial results		

See accompanying notes to the financial results

Notes: 1 The results for the quarter and year ended March 31, 2020 were reviewed by the Audit Committee at approved by the Board of Directors of the Company at its meeting held on June 30, 2020.

2. The Company has determined "licensing of investment properties" as a reportable segment as evaluated by the chief operating decision makers for allocation of resources and assessing the performance. There are no other reportable segment as per Ind AS 108-Operating Segment. Accordingly, no segment informatio has been provided.

3. During the year ended March 31, 2020, pursuant to the amendment in Ind AS-23 "Borrowing Costs", the Company has considered the specific borrowings obtained for completed phases as a part of general borrowings. Accordingly, the finance cost amounting to ₹1,235.60 lakhs and ₹3,986.00 lakhs for the quarte and year ended March 31, 2020 respectively related to such borrowings has been capitalised as a part of Capital Work in Progress. This has resulted in increase in the Basic and Diluted Earnings per Share (no

annualised) by ₹ 1.30 and ₹ 3.31 for the quarter and year ended March 31, 2020 respectively. 4. Pursuant to the Taxation Laws (Amendment) Act, 2019 which is effective from April 1, 2019, domest companies have the option to pay income tax at 22% plus applicable surcharge and cess ('new tax regime' subject to certain conditions. Based on the Company's assessment of the expected year of transition to the new tax regime, the Company has remeasured the deferred tax liabilities at the newly enacted tax rate and has written back an amount of ₹ 2,089.59 lakhs. Further, the Company has also written off Minimum Alternate

Tax credit amounting to ₹ 1,300.00 lakhs expected to remain unutilized on transition to new tax regime. 5. The Company has applied Ind AS 116 'Leases' (Ind AS 116) using modified retrospective approach, under which the cumulative effect of initial application is recognized as at April 1, 2019. Application of Ind AS 116 does not have any significant impact on retained earnings as at April 1, 2019 and financial results of the Company.

6. The figures for the quarter ended March 31, 2020 and March 31, 2019 are the balancing figures between audited figures in respect of the full financial years and the unaudited published year-to-date figures upto December 31 for respective years which are subject to limited review.

7. The shareholders of the Company in their meeting held on September 3, 2019 approved final dividend of ₹ 0.75 per share aggregating to ₹ 675.89 lakhs for the financial year 2018-19. Dividend Distribution Tax thereon is ₹ 138.95 lakhs. The said dividend was paid on September 7, 2019.

8. The Board of Directors have recommended a dividend of 7.50 % of Rs. 0.75 per equity share on the face value of ₹ 10/- aggregating to ₹ 675.89 lakhs to its equity shareolders for the financial year 2019-2020, subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.

9 On account of the spread of COVID-19 virus, the Government of India had imposed a complete nation-wide lockdown on March 24, 2020. Since then the Government of India has progressively relaxed lockdown conditions and has allowed most of the industries and businesses to resume operations in a phased manner The Company is primarily engaged in the business of development, management and leasing of office spaces under long term agreements. The management believes that the pandemic is not likely to impact the recoverability of the carrying value of its assets. Management is closely monitoring the developments and possible effects that may result from the current pandemic on its financial condition, liquidity and operations and responding proactively, to the best extent possible, to minimize the impact of this unprecedented situation. As the situation is continuously evolving, the eventual impact may be different from the estimates made as of the date of approval of these financial results.

For and on behalf of the Board of Directors NIRLON LIMITED

Executive Director & Chief Executive Office DIN: 00388980

Place: Mumbai Date : June 30, 2020

RAHUL V. SAGAR



Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48-Gazdarbandh, North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054 Tel.: 022-26050021, 26052915 • Fax: 022-26052554 • Web: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

Extract of the Audited Financial Results for the Overton and Ver

			·	Rs. in Lak
Particulars	Quarter ended 31-03-2020 Audited	Quarter ended 31-03-2019 Audited	Year ended 31-03-2020 Audited	Year ended 31-03-201 Audited
Total income from operations (net)	8279.70	10040.92	34740.93	44774.8
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	524.15	40.36	326.47	739.8
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	207.23	40.36	1283.75	739.8
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	102.15	22.60	1074.06	632.5
Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(261.05)	(35.81)	370.20	292.0
Equity Share Capital (Face value Rs. 10/-)	1653.59	1653.59	1653.59	1653.5
Other Equity (excluding Revaluation Reserve)			10249.46	11154.1
Earnings Per Share Face Value of Rs.10/- each for Continuing & Discontinued operations				
Basic Diluted	0.62 0.62	0.14 0.14	6.50 6.50	3.8 3.8

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and the year ended 31st March 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results are available on the Stock Exchange websites: www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.patel-india.com.
 The financial results of the Company for the year ended March 31, 2020 have been audited by the statutory auditors
- of the Company. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 30th June, 2020.
- The Board of Directors have recommended a Dividend of Rs. 0.10/- per share i.e. 1 % on Equity Share Capital of the

Company for the year ended 31st March, 2020. For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

SYED K. HUSAIN VICE-CHAIRMAN

चौकशीची जाहीर नोटीस

nर्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक **बि**ग

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

ाहायक धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे व

नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनि

ू वेश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०चे कलम १९ अन्व

(१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय?

आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय

(२) खाली निदिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्य

(अ) अंगम मिळकत : (वर्णन) ₹१०००/- (फक्त एक हजार रुप (ब) स्थावर मिळकत : (वर्णन) N.A.

दरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरक

यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांच

नेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्यातारखेपास

नीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्याव

मेळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल

कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदती

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाह असे समजुन चौकशी पुरी केली जाईल व अर्जा कालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील. हो नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त ग़राष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक

ार्ज क्रमांक : Acc/X/624/2020

बालील <u>मुद्यां</u>वर चौकशी करणार आहेत :-

गढशाला बाबात.

मालकीची आहे काय ?

२५/०६/२०२० रोजी दिली

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

CONTROL PRINT .

Place: Mumbai Date: 30 June, 2020

कंट्रोल प्रिंट लिमिटेड

सीओयएन : एल २२२१९) एम एच १९९१पीएलसी ०५९८०० नोंदणीकृत कार्यालय : सी - १०६, हिंद सौराष्ट इंडस्ट्रिअल इस्टेट अधेरी - कुर्ला रोड, मरोळ नाका, अधेरी (पूर्व), मंबई ४०० ०५९. फोन नंबर ०२२ - २८५९९०६५ / ६६९३ ८९०० इ मेल : companysecretarycontrolprint.com

टपाली मतदान आणि इलेक्ट्रॉनिक मतदानाचा निकाल

कंपनी कायदा २०१३ कलम १०८ मधील तरत्दी सहवाचिता नियम ११० आणि कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेश नियम २०१४ नियम २२ सहवाचिता नियम २० सहवाचिता एमसीए सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत एप्रिल २०२० सहवाचिता एमसीए सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२० त्यासह सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट) नियम २०१५ मधील लागू असणाऱ्या तरतुदी यांना अनुसरून टपाली मतदान सूचना दिनांकीत २० मे २०२० अनुसार केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे (दूरस्थ इ मतदान पद्धती) कंपनीच्या सभासदांकडून संमती मागविण्यात आली होती. इ मतदान प्रक्रियेसंदर्भात वस्तुनिष्ठ माहिती पुढील प्रमाणे :

टपाला मतदान सूचना निगामत कल्याचा ताराख	२९ म २०२०
टपाली मतदान आणि इ मतदान प्रक्रियेचे छाननी अधिकारी	मेसर्स निलेश शाह अँड असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरी
टपाली मतदान आणि इ मतदान प्रक्रियेचा कालावधी	१ जून २०२० ते ३० जून २०२०
इ मतदान प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्याची तारीख	१ जुलै २०२०
कट ऑफ डेट रोजी सभासदांची एकूण संख्या	११५८५
(सभासदांचे मताधिकार निर्धारित करण्याची तारीख)	

ठरावावर झालेल्या मतदानाचा निकाल पुढीलप्रमाणे

			इ वोटिंग		
ठरावाचा तपशील	एकूण मतांची संख्या	ठरावाच्या बाजूने मिळालेल्या मतांची संख्या	ठरावाच्या विरोधात पडलेल्या मतांची संख्या	बाजूने मतदानाची टक्केवारी	विरोधात मतांची टक्केवारी
कंपनीच्या मेमोरेंडम ऑफ असोसिएशन मध्ये बदल	१०२२०४७०	१०२२०३४६	१२४	99.99	०.०१.

छाननी अधिकाऱ्याच्या अहवालावर आधारित, टपाली मतदानाच्या सचनेत नमद केलेल्या ठरावाला सभासदांच्य आवश्यक त्या बहमताने मंजरी देण्यात येत आहे.

टपाली मतदानाचा निकाल छाननी अधिकाऱ्याच्या अहवालासह कंपनीचे संकेतस्थळ www.controlprint.com त्याचप्रमाणे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे प्रकाशित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे त्याची माहिती बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांना देण्यात येणार आहे.

कंट्रोल प्रिंट लिमिटेड करिता

स्वाक्षरी स्थळ : मुंबई बसंत काबर अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १ जुलै २०२०

op ajanta pharma limited

(सीआयएन :एल२४२३०एमएच१९७९पीएलसी०२२०५९) नोंदणीकृत कार्यालय : ''अजंटा हाउस'', चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०० ०६७. दर. : ०२२-६६०६१०००. फॅक्स : ०२२-६६०६१२०० ई-मेल : investorgrievance@ajantapharma.com वेबसाइट : www.ajantapharma.com

४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रिमोट ई-व्होटिंगची माहिती आणि बुक क्लोजर

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की.

- कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रयोज्य तरतदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्यलेशन्स. २०१५ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली अनक्रमे दिनांक ८ एप्रिल. २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० ची जनरल सर्क्यलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० आणि सेबीने जारी केलेले दिनांक १२ मे, २०२० चे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ (एकत्रित उल्लेख संबंधित सर्क्युलर) च्या अनुपालनात एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') ची सुविधे मार्फत कंपनीची एकेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ती गुरुवार, ३० जुलै, २०२० रोजी दु. ३.०० वा. भा.प्र.वे. होईल.
- संबंधित सर्क्युलर्सच्या बाबतीत सभासदांना ४१व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवल्याची आवश्यकता नाही, ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (''डीपीज'')कडे नोंदवलेले आहेत. त्या सभासदांना ३० जन. २०२० रोजी ई-मेल द्वारा संचालकांचे व त्यावरील लेखापरीक्षकांच्या अहवालांसह एकत्रितपणे आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल आणि ४१ व्या एजीएमची सूचना पाठवली आहे.
- ४१ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.ajantapharma.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस म्हणजेच, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहेत. ४१ व्या एजीएमची सूचना एनएसडीलची वेबसाईट http://www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे.
- कट-ऑफ डेट रोजीस एकतर प्रत्यक्ष पद्धतीने किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणा सभासद नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') च्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग सिस्टीम द्वारा ('रिमोट ई-व्होटिंग) ४१ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील. सर्व सभासदांना कळविण्यात येत की : i) रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात सोमवार, २७ जुलै, २०२० रोजी स. ९.०० वा. भा.प्र.वे. होईल. ii) रिमोट ई-व्होटिंग बुधवार, २९ जुलै, २०२० रोजी सं. ५.०० वा. भा.प्र.वे. संपेल.
- iii) मतदानासाठी उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल आणि एकदा का सभासदाने एखाद्या ठरावावर मत दिले की, सभासदाला त्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.
- iv) रिमोट ई-व्होटिंगने आणि किंवा ४१ व्या एजीएम मध्ये ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत मत देण्यासाट पात्रता ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट आहे. गुरुवार, २३ जुलै, २०२०.
- v) ई-मेल ने ४१ व्या एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कोणतीहाँ व्यक्ती कंपनीची एक सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@ndsl.co.in वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी व पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटिंग साठी एनएसडीएलक आधीच नोंदणीकृत असेल, तर ती मत देण्यासाठी तिचा सध्याचा युजर आयडी व पासवर्ड वापरू शक्ते. vi) ४१ व्या एजीएमच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिलेले सभासद व्हीसी/ओएव्हीएम मुर्विधेमार्फत ४१ व्या एजीएम मध्ये सहभागी होऊ शकतात परंतु, ४१ व्या एजीएम मध्ये ई-व्होटिंग . सिस्टिम मार्फत पुन्हा त्यांचे मत देण्यात ते हक्कदार नसतील.
- vii) ४१ व्या एजीएम मध्ये सहभागी होणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले नसेल ते ४१ व्या एजीएममध्ये ई-व्होटिंग सिस्टिम मार्फत मत देण्यास हक्कदार असतील.
- viii) तुम्हाला जर काही चौकशी करायची असेल तर तुम्ही http://www.evoting.nsdl.com व उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स १८००-२२२-९९० वर संपर्क साध् शकता. तुमची ईलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदान सुविधेबाबत कोणतीही तक्रार असल्यास कृपया एनएसडीएल शी evoting@nsdl.co.in किंवा श्री. अमित विशाल, सिनियर मॅनेजर एनएसडीएल शी amitv@nsdl.co.in/०२२-२४९९४३६० वर किंवा श्रीमती. पल्लवी म्हात्रे, मॅनेजर-एनएसडीएल शी pallavid@nsdl.co.cin/०२२-२४९९४५४५ वर किंवा श्री. सागर घोसाळकर, असिस्टंट मॅनेजर-एनएसडीएल शी sagar.ghosalkar@nsdl.co.in/०२२-२४९९४५५३ वर किंवा श्रीमती सोनी सिंग, असिस्टंट मॅनेजर-एनएसडीएलशी sonis@nsdl.co.in वर किंवा ०२२-२४९९४५५९ वर कॉल करून संपर्क साधु शकता.
- एजीएमच्या कारणास्तव कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २३ जुलै, २०२० ते गुरुवार, ३० जुलै, २०२० (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील

दिनांक : १ जुलै, २०२० ठिकाण : मुंबई

गौरांग शाह एव्हीपी- विधी व कंपनी सचिव

ठिकाण : मुंबई

मे. दुडेज रायटिंग इस्ट्रमेंट्स लिमिटेड (दिवाळखोरीतील) च्या मत्तेकरीता ई-लिलाव विक्री सूचना

(इन्सॉल्वन्सी ॲण्ड बॅक्रप्टसी कोड २०१६ अन्वये मिळकतीची विक्री) कॉर्पोरेट ऋणकोचा मत्ता जे आहे जेथे आहे आधारावर आणि कोणत्याही आधाराशिवाय विक्री

ई-लिलावाची दिनांक आणि वेळ १७.०७.२०२० रोजी दु. १.०० पासून दु. २.०० पर्यंत. केव्हायसी आणि इअर करीताची तारीख आणि वेळ १६.०७.२०२० रोजी किंवा त्याआधी सायं. ४.०० मिळकतीचे वर्णन

जेव्हीपीडी, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०४९ येथे प्लॉट क्र. ५, नॉर्थ-साऊथ रोड क्र. १० लगत, राम कष्ण सीएचएस लि. समोर च्या विलेपार्ले उप प्लॉट क्र. ६ चा फ्लॅट क्र. ४०, ४था मजला, लॅम्पलाईट, ू. शीएचएस लि., प्लॉट धारक सीटीएस क्र. २१ (भाग), स. क्र. २८७, (अंदार्ज बिल्ट अप क्षेत्र १०८६ चौ. फू. आणि अंदाजे चटई क्षेत्र ९०५ चौ. फू.) (राखीव किंमत (आरपी) रु. २,९६,२५,३००/- इसारा अनामत रक्कम (इअर) - रु. २९,६२,५३०/-)

अधिक तपशिल आणि अटींकरिता https://bankeauctions.com वर भेट द्या (सपोर्ट हेल्पलाईन ७२९१९८११२४/५/६ किंवा ई-मेल <u>support@bankeauctions.com</u>) किंवा निम्नस्वाक्षरीकारांना ९८९२३३३३४० वर संपर्क साधा. सदर मिळकत ही पुनिवकासा अन्वये सदर मिळकतीचे विकासकांकडून आगाऊ वेळ ठरवून १५.०७.२०२० पर्यंत सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत (स. १० ते सायं. ६) दरम्यान विशाल बिडावटजिका

मे टडेज रायटिंग इन्स्टमेंटस लिमिटेड

(आयबीबीआय नोंट के :आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००१२५/२०१७-२०१८/ १०२६७ नोंदणी पत्ता : कार्यालय क्र. ३०७, ३रा मजला, बिझनेस क्लासिक एच. पी. पेट्रोल पंप मागे, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०० ०६४.

ई-मेल : finvishal@yahoo.com/vishal@arck.in

ठिकण : मुंबई दिनांक : ०१.०७.२०२०

SHUKRA BULLIONS LIMITED

Regd. Office: 232, PANCHRATNA, OPERA HOUSE, MUMBAI 400004 CIN NO.: L67120MH1995PLC284363, WEBSITE: www.shurakabullions.com Email: shukrabullions@yahoo.com, Phone No. : 022-23672992, 022-23631867

Statement of standalone Audited Financial Results for the Quarter/Year Ended 31st March, 2020

	Quarter	Year Ended	
Particulars	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)
Total Income from operations (net)	129.87	164.69	187.57
Net Profit/(Loss) for the period (before tax and			
exceptional items)	0.47	1.82	1.13
Net Profit/(Loss) for the period before tax (after			
exceptional items)	0.47	1.82	1.13
Net Profit/(Loss) for the period after tax			
(before Extraordinary items)	0.10	1.10	0.76
Net Profit/(Loss) for the period after tax (after			
Extraordinary items)	0.10	1.10	0.76
Total Comprehensive Income for the Period (Comprising			
Profit/(Loss) for the Period (after tax) and Other			
Comprehensive Income (after tax)	-11.93	119.23	-51.46
Equity Share Capital	501.53	501.53	501.53
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in			
the Balance Sheet of previous accounting year)	N.A.	N.A.	0.00
Earning Per Share-Basic/Diluted (before extraordinary			
items) Of Rs.10/- each not annualized)	0.01	0.02	0.02
Earning Per Share-Basic/Diluted(after extraordinary			
items) (of Rs. 10/- each not annualized)	0.01	0.02	0.02
Notes:			

The above in an extract of the detailed format of Quarterly/Nine Month Ended Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing obligations and other Disclosure Requirement) Regulation 2015. The Full Format of the Quarter/Year Ended Financial Results are available on the Stock $\label{lem:exchanges} \textbf{Exchanges website}(\underline{www.bseindia.com}) \ \text{and on the Company's website at} \ \underline{www.shukrabullions.com}.$

> For and on behalf of the Board **Chandrakant Shah**

Director DIN NO. 01188001

Date: 01.07.2020 Place: Mumbai

एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९००पीएलसी०००१७६ नोंदणीकृत कार्यालय : ४१४ सेनापती बाग्ट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ दू. : ६६५५४४३ फॅक्स : २४९३९१४३ ई-मेल : investor_relations@empiremumbai.com वेबसाईट : www.empiremumbai.com

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा (₹ लाखात, ईपीएस माहिती सोडून)

			संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
अनु. क्र.	तपशील			३१.०३.२०१९ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०१९ (लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१५,३२७.०८	१६,४६२.०७	१६,४६८.३५	49,339.79	५५,८८२.३५
7	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	८४६.१८	१,८३२.५३	१,०९४.१९	४,६५१.८३	६,१०८.१९
3	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	८४६.१८	१,२०४.०९	१,०९४.१९	४,०२३.३९	६,१०८.१९
Х	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१,५१४.९७	४३९.५४	४६९.५०	३,४१७.६३	8,363.40
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,५०४.३०	४३९.५४	४०७.८६	३,४०६.९६	४,३३३.८६
ξ	समभाग भांडवल	Ę00.00	€00,00	Ę00,00	Ę00.00	Ę00.00
Ø	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) (अवार्षिक) (रु.)	२५.२५	७.३३	७.८२	५६.९६	७३.०५
	अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर मूलभूत आणि सौम्यिकृत ईपीएस	२५.२५ **	9.33**	७.८२**	५६.९६	૭૩.૦૫

Rs.In Lakh

- सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार प्रकाशित केलेले वरील तथा ((एस्टान आक्टानसन्त अ) इन्स्तावित (स्वनानित) त्याचारात्त, १८५५ च्या रचुंचरान ३२ नुतार क्याचारा करात चरात् लेखापरीक्षित अलिला वित्तीय निष्कर्ष लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संवालक मंडळाने त्यांच्या २९ जून, २०२० रोजी झालेल्या बैठकीत मंजुर केले. वरील निष्कर्षाचे लेखापरीक्षण कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे. लेखापरीक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस् (इंड एएस) नुसार आहेत.
- विभागीय निष्कर्षांना कंपनीज (अकाऊंटींग स्टॅडर्ड) रूल्स मध्ये अधिसुचित अकाऊंटींगग स्टॅडर्ड-१०८ ''ऑपरेटिंग सेगमेंट'' नुसार बनवले आहे.
- मंदीच्या बाजार स्थिती चा विचार करून कंपनीने एमएफटीएम विभागाचे कामकाज एमसीएटी विभागात विलिन करण्याचे ठरवले आहे ज्यामळे विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होईल.
- १ एप्रिल, २०१९ ह्या प्रारंभिक लागु करण्याच्या तारखेसह इंड एएस ११६ 'भाडेपट्टे'चा अवलंब कंपनीने केला. स्धारित पूर्वलर्क्ष दुर्धीने कंपनीने इंड एएस ११६ लागू केले आहे ज्या अंतर्गत, सुरूवातीस लागू करण्याचा संचिवत परिणाम १ एप्रिल, २०११ रोजीस अवितरित नफ्यात मोजला आहे. त्यानुसार, ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षासाठी तुलनात्मक माहिती पुनर्निवेदित केलेली नाही. नव्या स्टॅंडर्ड मध्ये संक्रमण झाल्यावर, कंपनीने अवितरित नफ्यामध्ये रु. १,९९२.०२ लाख रक्कम वापरायचा अधिकार असलेल्या
- मता (आरओवु), रु. १,८६२.५४ लाख रकमेची भाडेपट्टा दायित्वे आणि रु. १५७.१८ लाखांच्या कराराच्या निव्वळ आहेत. चालू वित्त वर्षापासून टॅक्सेशन लॉज (अमेंडमेंट) ऑर्डिनन्स, २०१९ द्वारा आयकर अधिनयम, १९६१ मध्ये नवे कलम ११५ बीएए घातल्याने त्याचा अवलंब करण्याचे कंपनीने ठरवले. त्यानुसार, आयकराची तरतुद आणि स्थिगित कर शिल्लक नवे कर दर वापरुन नोंदवले/गणले आहेत आणि त्याचे परिणाम चालू कालावधीच्या नफा आणि तोटा विवरणात हिशोबात धरले आहेत. ह्या पर्यायाची निवंड केल्यानुसार, स्थगित कर दायित्वाची रक्कम रु. १७१२.८० लाख होती.
- ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही वर्षांसाठी व ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तारखेपर्यंत वर्षांसाठी रु. ६२८.४४ लाखांची अपवादात्मक बाब ही प्रलंबित विवाद संपवण्याकरिता कंपनी कडून करण्यांत आलेल्या अर्जावर आयकर विवाद निराकरण योजना नियम, २०१६ अंतर्गत अप्रत्यक्ष करांसाठी बनवलेली तरतृद दर्शवते.
- वेधे रककम, वस्तुमूची व अन्य मता/दायित्वे यांच्या धारण रकमांवर कोव्हींड-१९ शी संबंधित साथरोगा पासून होऊ शकेल अशा परिणाम शक्यतांचा कंपनीने आढावा घेतला आहे. ह्या महामारीमुळे जागतीक अर्थकारणावर भविष्यातील अनिश्चिततेच्या अंदाजांना वर्तवतांना कंपनीने ह्या वित्तीय निष्कर्षांच्या मंजुरीच्या तारखेपर्यंत अंतर्गत आणि वाह्य माहिती स्त्रोतांचा वापर केला आहे. आजिमतीस कंपनी ह्या निष्कर्षा प्रत आली आहे की, ह्या अंदाजांच्या आधारे कोव्हीड-१९ चा फार मोठा परिणाम होणार नाही. साथरोगाचे स्वरूप पाहता, कंपनी भविष्यातील कालावधीत होऊ शकतील त्या अनिश्चिततेचा आढावा घेत राहणार आहे.
- तिमाही दरम्यान संचालक मंडळाने प्रती समभाग रु. २५ (२५०%) च्या अंतरिम लाभाशाची घोषणा केली. दिनांक ३ मार्च, २०२० च्या पत्र ठरावाने संचालक मंडळाची मंजुर घेतली होती आणि तो पात्र भागधारकांना २१ मार्च, २०२० रोजी प्रदान
- गेल्या तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षांच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि संबंधित आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षांच्या प्रकाशित आकडेवारी दरम्यानची तौलानिक आकडेवारी आहे. एम्पायर इंडस्ट्रीज लिमिटेड च्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षावाठीच्या लेखापरीक्षित अलिप्ट
- वित्तीय निष्कर्षांवर अर्हता नसलेले मत व्यक्त केले आहे. चालू कालावधींच्या वर्गीकरणांशी सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधींची आकडेवारी पुनर्गठीत/पुनरींचत
- केलों आहे. १२. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ॲब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर्स रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वार्षिक वित्तीय
- निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि त्याचे प्रमाणे कंपनी वेबसाईट (www.empiremumbai.com) वर सुद्धा उपलब्ध आहे

यायर इंडस्ट्रीज लिमिटेड साठी

ठिकाण : मंबर्ड

एस. सी. मल्होत्रा

युनियन बँक Union Bank ऑफ इंडिया



अधीक्षक (न्याय शाखा) बृहन्मुंबई विभाग, मुंबई.



सेंट्रल कार्यालय : युनियन बँक भवन, २३९, विधान भवन मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१, वेबसाइट : www.unionbankofindia.co.in ई-मेल : investorservices@unionbankofindia.com

१८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व्हीसी/ओएव्हीएम यांच्या मार्फत आयोजित केली आहे

सूचना याद्वारे देण्यात येते की, युनियन बँक ऑफ इंडिया (बँक) यांच्या भागधारकांची **१८ वी (अठरावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) सुविधेच्या मार्फत मंगळवार, दि. ०४ ऑगस्ट, २०२० रोजी स. ११.०० वा. (भा. प्र. वे.) सेंट्रल कार्यालय, युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे (सभेकरिता आयोजित ठिकाण) आयोजित केली आहे.

कोविड-१९ महामारीच्या संदर्भावरून कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) अंतर्गत सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० व २०/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ०५ मे, २०२० अनुक्रमे (एमसीए सर्क्युलर) व सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) सर्क्युलर क्र. सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/२०२०/७९ दि. १२ मे, २०२० अनुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित बँकेच्या एजीएमच्या वरील निर्देशित अनुसार व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ यांच्या तरतूदी अंतर्गत लागू अनुसार प्रत्यक्ष उपस्थिती च्या विना सभासद यांना प्रत्यक्ष एजीएमचे धारक आहेत. भागधारक यांना पुढील प्रमाणे सूचित करण्यात येते :

- १. दि. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षाकरिता वित्तीय अहवाल यांच्यासह एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल केवळ ईमेल द्वारे सर्व त्यांचे भागधारक यांना पाठविण्यात येईल व एमसीए सर्क्युलर व सेबी सर्क्युलर यांच्यासह त्यांचे सभासद डिपॉझिटरीज पार्टिसिपन्ट्स (डीपी) यांच्यासह बँकेसह ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत आहेत. भागधारक यांनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधा केवळ यांच्या मार्फत एजीएममध्ये सहभागी व जोडावे. भागधारक यांनी कोरम रिकॉनिंगच्या हेतुकरिता काउंटेड व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत सहभागी व्हावे.
- एजीएमच्या विस्तृत सूचनेमध्ये प्रदानित एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणाली मार्फत परोक्ष ई-मतदान वा कास्टींग मतदानामध्ये सहभागी होण्याकरिता एजीएम व सदर स्वरूपातील तपशील पहावा.
- एजीएमची सूचना यांच्यासह वार्षिक अहवाल बँकेची वेबसाइट www.union bankofindia.co.in व बीएसई वेबसाइट www.bseindia.com व एनएसई www.nseindia.com वर प्रसिद्ध करण्यात येईल.
- जर तुमचे ईमेल आयडी बँक वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह नोंदणीकृत नसेल तर कृपया खालील तपशील तुमच्या ईमेल आयडीसह नोंदणीकरण करावे

प्रत्यक्ष	तुमचे ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व फोलिओ क्र.
भागधारक	खालील पत्त्यावर निर्देशित बँकेच्या आरटीए अनुसार
	स्वाक्षरीकृत विनंती पत्र पाठवावे :
	डाटामेटिक्स बिझीनेस सल्युशन्स लि.,
	युनिट : युनियन बँक ऑफ इंडिया, प्लॉट क्र. बी-५,
	भाग बी, एमआयडीसी, क्रॉसलेन, मरोळ, अंधेरी (पूर्व),
	मुंबई - ४०० ०९३
	तुम्ही विनंती पत्राची स्कॅन्ड प्रत ubiinvestors@data-
	maticsbpm.com वर सुद्धा पाठवावी.
डिमॅट धारक :	कृपया तुमचे डिमॅट खाते हाताळण्याकरिता व तुमच्या
	डीपी द्वारे प्रक्रिया अनुसार तुमचे ईमेल आयडी

भागधारक ज्यांनी एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता त्यांचे ईमेल आयर्ड नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांनी त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्र. वेबलिंक https://ris.kfintech.com/email_registration सह नोंदणीकृत करावे. एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकरिता (मंगेश मांद्रेकर)

नोंदणीकृत करण्याकरिता तुमच्या डिपॉझिटरी

पार्टिसिपन्ट (डीपी) यांना संपर्क साधावा.

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड

नोंदणी. कार्यालय: २०३ ए विंग, सुचिता एन्क्लेव्ह, महाराष्ट्र नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, दू.: ०२२-२८९०६९०१, ई-मेल: sales@springindia.com, वेबसाईट: www.springformtech.com

सीआयएन क्र.: एल५१९००एमएच१९७९पीएलसी०२१९१४

३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

					(रु. लाखात
अनु.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेली वर्ष	
क्र		३१ मार्च, २०	३१ मार्च, १९	३१ मार्च, २०	३१ मार्च, १९
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	۷۵.۵۶	२९.८२	६९.८०	७१.१२
٦.	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बोपूर्वी)	-0.89	۶.४३	9.87	9.88
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	-0.89	۶.४३	9.87	9.88
٧.	करोत्तर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर)	-2.98	५.३१	६.९७	4.32
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीकरिता समाविष्ट नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]	-2.98	५.३१	६.९७	4.32
ξ.	समभाग भांडवल (प्रती शेअर रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	4.00	4.00	4.00	4.00
७.	राखीव (पुनर्मूल्यांकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्याप्रमाणे	0.00	0.00	५०.५७	४३.६०
८.	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
	१. मूलभूत	0.00	१०.६२	१३.९४	१०.६३
	२. सौम्यिकृत	0.00	१०.६२	१३.९४	१०.६३

- १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या लेंखपरीक्षित तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. लेखापरीक्षित निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (www.springformtech.com) वर उपलब्ध आहे.
- २. वरील निष्कर्ष ३० जून, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि त्यानंतर संचालक मंडळाद्वारे मंजूर आणि अभिलिखित करण्यात आले आणि वैधानिक लेखापरीक्षकांनी ह्या निष्कर्षावर अर्हता नसलेल्या लेखापरीक्षण अभिप्राय दिला आहे.
- ३. कंपनीने १ एप्रिल, २०१६ पासून इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड ('इंड एएस') स्वीकारले आहे. त्यानुसार कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ सहवाचता त्याअंतर्गत जारी संबंधित नियम आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या इतर हिशोबाच्या गोष्टीनुसार अंतरिम वित्तीय अहवाल एएस ३४ मध्ये दिलेल्या गणन आणि मापन तत्वानुसार सदर वित्तीय निष्कर्ष तयार करण्यात आले आहे. सादर केलेल्या सर्व कालावधीकरिताचे वित्तीय निष्कर्ष हे इंड एएस ३४ मध्ये दिलेल्या गणन आणि मापन तत्त्वानुसार पालन करणारे आहेत.
- ४. इंडियन जीएएपीमधून इंड एएसमध्ये संक्रमणामुळे नोंदविलेल्या निव्वळ नफ्याचा ताळमेळ खालीलप्रमाणे:-

अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२० रोजी संपलेली तिमाही (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० रोजी संपलेली वर्ष (लेखापरिक्षित)
	इंडियन जीएएपी अंतर्गत कालावधीकरिता निव्वळ नफा	-0.76	१७.५६
१	घसारा आणि कर्जफेडीच्या करिता	7.93	१०.८६
2	व्याजाच्या करिता	0.00	0.00
3	वरील समायोजनावरील स्थगित कर	-0.70	-0.20
	एकूण	२.६६	१०.५९
	इंड एएस अंतर्गत कालावधीकरिता निव्वळ नफा	-2.98	ξ. 90

- ५. कंपनीचा एकच विभाग आहे, म्हणून ''विभागावर अहवालावरील'' इंड एएस–१०८ अन्वये आवश्यक असलेली माहिती प्रयोज्य नाही.
- ६. जगात व भारतात कोव्हीड-१९ साथीचा उद्रेक झाल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने कोव्हीड-१९ साथीमुळे व्यवसायावरील प्रतिकूल परिणामांचा आणि आर्थिक जोखीमीचा आढावा घेतला आणि त्यानंतर विश्वास वाटतो की, होणारा परिणाम अल्प मुदतीचा असेल. कार्यरत कंपनी म्हणून चालू राहण्याची कंपनीची क्षमता व जेव्हा केव्हा देय असतील तेव्हा तिची दायित्वे निभावण्याची शक्यता ह्यामुळे व्यवस्थापनाला कोणतीही मध्यम ते दीर्घ मुदतीची जोखीम दिसत नाही. पुढे, कोव्हीड-१९ साथीमुळे आणि भारतासह जगभरात वेगाने होत असलेल्या त्याच्या प्रसारामुळे, २४ मार्च, २०२० पासून कंपनीची कार्यालये राष्ट्रव्यापी टाळेबंदीमुळे बंद होती. टाळेबंदीच्या परिणामी ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी व्यवसायाचे प्रमाण कमी झाले. भारतातील राज्य तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कंपनीने तिचे कामका सुरु केले आहे.
- ७. ३१ मार्च, २०२० रोजे संपलेली शेवटची तिमाही आणि ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेली संलग्न तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्षांच्या संदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारी आणि अनुक्रमे ३१ डिसेंबर २०१९ आणि ३१ डिसेंबर, २०१८ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही पर्यंत प्रकाशित अलेखापरिक्षित तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे.
- ८. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वर्गीकरणाशी सुसंगत होण्यासाठी आवश्यकते नुसार मागील वर्ष/कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वगीकृत केली आहे.

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेडसाठी सही/-पंकज किशोर शाह

ठिकाण: मुंबई दिनांक: ३० जून, २०२०

व्यवस्थापकीय संचालक